

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ४/१८३/२३
टोकन नं. ४१२०२३०००११२३

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 28BI004974300

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 28BI004974300 अन्वये (जुना क्र. २८/०४९३) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून AJITKUMAR MADHAVDAS नोंद असुन एकुण क्षेत्रफळ...

अर्जदार श्री. कमल मोहनदास शेहरानी रा. लक्ष्मी मार्केट, शॉप नं. ७६, उल्हासनगर-३ यांनी दि. २१/०६/२०२३ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.


१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३ करीता
२. जयश्री परमानंद ब्रिजवानी/रितु मनोज खानचंदानी/जया राजेश कटारीया/हिरु दिपक छाब्रिया/हेमा देवानंद सुखेजा/प्राची बन्टी पुरसवानी व श्री.कमल मोहनदास शेहरानी यांचे दरम्यान सिव्हील जज, एस.डी.कल्याण कोर्ट येथील हेअरशीप (कोर्ट वारसनामा) प्रमाणपत्र सिव्हील नं. ४२८/२०२२ दि. २४/०३/२०२३ ची छायांकीत प्रत.
३. प्रतिज्ञापत्र.

उपरोक्त कादपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरिक्षक यांचे अहवाला करीता सादर.


लिपीक

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 28BI004974300 करीता श्री.कमल मोहनदास शेहरानी अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरिक्षक


उप कर निर्धारक व संकलक


कर निर्धारक व संकलक

Change of Name & Charges	
Paid Rs.	570/-
Receipt No.	1350171337
Date	04/04/23

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ४/१२/२३
टोकन नं. ४१२०२३०००१११२३


विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार
व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 28BI004974300

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 28BI004974300 अन्वये (जुना क्र. २८/०४९३) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून AJITKUMAR MADHAVDAS नोंद असुन एकुण क्षेत्रफळ...

अर्जदार श्री. कमल मोहनदास शेहरानी रा. लक्ष्मी मार्केट, शॉप नं. ७६, उल्हासनगर-३ यांनी दि. २१/०६/२०२३ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.


१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३ करीता
२. जयश्री परमानंद ब्रिजवानी/रितु मनोज खानचंदानी/जया राजेश कटारीया/हिरु दिपक छात्रिया/हेमा देवानंद सुखेजा/प्राची बन्टी पुरसवानी व श्री.कमल मोहनदास शेहरानी यांचे दरम्यान सिव्हील जज, एस.डी.कल्याण कोर्ट येथील हेअरशीप (कोर्ट वारसनामा) प्रमाणपत्र सिव्हील नं. ४२८/२०२२ दि. २४/०३/२०२३ ची छायांकीत प्रत.
३. प्रतिज्ञापत्र.

उपरोक्त कागदपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.


लिपीक

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 28BI004974300 करीता श्री.कमल मोहनदास शेहरानी अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक


उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name & V. Charges	
Paid Rs.	578/-
Receipt No.	1301711357
Date	04/08/23